

# झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे

(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)



९२१९९/२०२०  
१६७

मुख्य कार्यालय : चौथा मजला, काकडे बीझ आयकॉन, ई-स्क्वेअर जवळ,  
पुणे विद्यापीठ रोड, अशोक नगर, शिवाजी नगर, पुणे - ४११०१६.  
दूरध्वनी क्रमांक : (का.) : ०२०-२५५७७९९९, २५५७७९००  
ई-मेल : srapune@yahoo.in वेबसाईट : www.srapune.gov.in



वाचा:-

- १) मुळ बांधकाम परवानगी क्र. २०३८/२०१६ दि. १६/१२/२०१६.
- २) सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र. १४१५/२०१७ दि. ३०/०८/२०१७.
- ३) सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र. १८८४/२०१८ दि. २४/०९/२०१८.
- ४) सुधारित एस.आर. ४ (५) मान्यता दि. ०८/०९/२०१९.
- ५) सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र. २११/२०१९ दि. २८/०९/२०१९.
- ६) सुधारित एस.आर. ४ (५) मान्यता दि. ०४/०४/२०१९.
- ७) सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र १०४५ /२०/१९ दि. ०७/०५/२०१९.
- ८) सुधारित बांधकाम परवानगी बाबतची मान्य टीपणी दि. ०४/०८/२०२०.
- ९) विकसक यांचे दि. २३/०६/२०२० रोजीचे पत्र व त्यासोबतचे सादर सुधारित बांधकाम नकाशे. (नकाशे प्राप्त दि. १३/०७/२०२०).

## सुधारित बांधकाम परवानगी

सि.स.नं. २३७/१ ते ७, नाडे गळी, गणेशपेठ, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकसक मे. राफे लकडावाला व्हेंचर्स व वास्तुविशारद श्री. प्रदिप पेठे यांनी सदर योजनेच्या सुधारित बांधकाम नकाशांना संदर्भ क्र. ९ अन्वये मंजूरी अपेक्षिलेली आहे.

उपरोक्त वाचामधील अ.क्र. ६ अन्वये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (पुणे व पिंपरी चिंचवड, पुणे) यांचेकडून प्रस्तुत योजनेसाठी एस.आर. ४(५) अन्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता देणेत आली असुन त्याअनुषंगाने संदर्भ क्र. ७ अन्वये सुधारित बांधकाम परवानगी देणेत आलेली आहे.

सदर मान्य योजनेच्या अनुषंगाने, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, सन १९६६ चे कलम ४४ व ४५, तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ चे कलम २५३ व २५४ तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास ) अधिनियम १९७१ इ. चे तरतूदीनुसार (तसेच प्रकरणी असलेली पूर्व मंजूर नकाशांची बांधिलकी विचारात घेता) व खालील तक्त्यात नमूद केलेनुसार आणि सोबतचे बांधकाम नकाशा संचामध्ये दर्शविलेनुसार तसेच खालील तक्त्यानंतरचे अटी व शर्तीसह, प्रकरणी सुधारित बांधकाम परवानगी देणेत येत आहे.

## विंग ए (पुनर्वसन घटक + विक्री घटक)

Majala	B/u Area					Tenament				
	Rehab		Sale		Rehab		Sale			
	Comm	Resi.	Comm	Resi.	Comm	Resi	Comm.	Resi.		
.	.	.	.	.	.	.	.	.		
Ground	२६५.६९	-	३९२.०४	-	२१	-	२६	-		
१ ला मजला	-	२४२.२२	-	२५७.६९	-	०९	-	९०		

२ रा मजला	-	२९८.४६	-	२३२.४१	-	११	-	०९
३ रा मजला	-	५३०.८०	-	-	-	२०	-	-
४ था मजला	-	५३०.८०	-	-	-	२०	-	-
५ वा मजला	-	५३०.८०	-	-	-	२०	-	-
६ वा मजला	-	५३०.८०	-	-	-	२०	-	-
७ वा मजला	-	५३०.८०	-	-	-	२०	-	-
८ वा मजला	-	४४९.९३	-	-	-	१७	-	-
९ वा मजला	-	५३०.८०	-	-	-	२०	-	-
१० वा मजला	-	५३०.८०	-	-	-	२०	-	-
११ वा मजला	-	५३०.८०	-	-	-	२०	-	-
१२ वा मजला	-	५३०.८०	-	-	-	२०	-	-
एकूण	२६५.६९	५७५९.०९	३९२.०४	४९०.०२	२१	२१७	२६	११

### विंग बी (पुनर्वसन घटक + विक्री घटक)

मजला	B/u Area				Tenament			
	Rehab		Sale		Rehab		Sale	
	Comm.	Resi.	Comm.	Resi.	Comm.	Resi.	Comm.	Resi.
Ground	-	-	१५६.७७	-	-	-	०६	-
१ ला मजला	(वेलफेर + बालवाडी) (७५+७५)							
२ रा मजला	-	१०४.००		-	-	०४	-	-
३ रा मजला	-	१०४.००	-	-	-	०४	-	-
४ था मजला	-	७७.५१	-	-	-	०३	-	-
एकूण	-	२८५.५१	१५६.७७	-	-	११	०६	-

एकूण पुनर्वसन घटक बांधकाम क्षेत्र

= ६३१०.२१ चौ. मी.

एकूण विक्री घटक बांधकाम क्षेत्र

= १०३८.८३ चौ. मी.

एकूण प्रस्तावित बांधकाम क्षेत्र

= ७३४९.०४ चौ. मी.



### अटी/शर्ती

- प्रकरणी यापूर्वी दिलेल्या सर्व बांधकाम परवानग्या रद्द समजणेत याव्यात. तसेच सदर बांधकाम परवानगीची मुदत म.प्रा.व.न.र. अधि. १९६६ च्या कलम ४८ नुसार लागू राहील.
- विषयांकित जमिनीचे मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत, वहिवाटीबाबत, चर्तुःसिमेबाबत, वाद-विवाद न्यायालयीन तंटा निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी विकसक जबाबदार राहील.
- योजनेतील भूखंडाच्या हदीनुसार किमान १.५ मी उंचीची सिमाभिंत आवश्यक त्या रस्ता वक्रीकरणानुसार (Road curvature) बांधणे बंधनकारक आहे. ज्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी प्रत्येक विकसकाने इमारतीसमोर सिमाभिंतीच्या (कंपाऊंड वॉल) आत वृक्ष संवर्धन कायदा १९७५ च्या तरतुदीनुसार झाडे लावून ती व्यवस्थीत वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती

व्यवस्था व खबरदारी घ्यावी. रस्त्यावरील झाडांना जरुर ते संरक्षण कुंपण अर्जदाराने करावयाचे आहे. तसेच योजना क्षेत्रातील झाडे बांधकामासाठी तोडणे आवश्यक झाल्यास योग्य त्या प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.

४. कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छता गृहाची सोय करणेची, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करणेची जबाबदारी विकसकाची राहील. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनीयमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ व त्याअंतर्गत अधिनियमाचे तसेच नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
५. सदर प्रकरणी मान्य ले-आऊट नकाशा / बांधकाम नकाशा वरील दर्शविलेल्या दुरुस्त्या / अटी / शर्ती बंधनकारक राहतील.
६. महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम १९७१ (Slum Act १९७१) व झो.पु.प्रा. पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रासाठी लागू नियमावली, तसेच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. यापुढे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचे मान्यतेने अटी घालण्याचे अधिकार झो.पु.प्रा. कार्यालयास राहतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक / आदेश विकसकावर बंधनकारक राहतील.
७. पर्यावरण अधिनियम अथवा त्यासंबंधित कायद्याचे अनुषंगाने आवश्यक ती नियमानुसार पुर्तता करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच इको हौसिंग बाबत सर्व अटी बंधनकारक राहतील.
८. या बांधकामासाठी Rain Water Harvesting करून पावसाचे पाणी साठविणे व ते पुनर्वापर करणे बंधनकारक राहील. सांडपाणी प्रक्रिया Recycling करणे आवश्यक आहे.
९. सांडपाणी विल्हेवाट (sewage treatment) पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक राहील.
१०. घन कचरा व्यवस्थापन Solid waste विल्हेवाटीसाठी ओला कचरा/सुका कचरा संरक्षण नियोजन/ वर्गीकरण जमिन पातळीवर करणे बंधनकारक राहील.
११. Solar water heating system ची व्यवस्था करण्यात यावी.
१२. बांधकाम साहित्यात पर्यावरण पूरक Environment friendly साहित्य जसे फ्लाय अंश विटा इ. वापर करणे बंधनकारक राहील.
१३. बांधकाम परवानगीसाठी सादर केलेली कागदपत्रे चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आल्यास दिलेली बांधकाम परवानगी आपोआप रद्द होईल. बांधकाम नकाशातील सर्व आकडेमोड यामध्ये तफावत / दुरुस्त्या अगर चूक याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक व वास्तुविशारद यांची राहील.
१४. चलन क्र. ०१०० दि. २७/१०/२०२० अन्वये विकसक यांनी सदर सुधारित बांधकाम परवानगी अनुषंगाने शुल्क रक्कम रु. ५,६७,८२४/- चा भरणा केल्याचे सादर केलेल्या छायांकित प्रती वरून निर्दर्शनास येत आहे, तथापि प्रस्तुत बांधकाम परवानगीचे अनुषंगाने विविध देय शुल्कांच्या परिगणनेमध्ये तफावत आढळून आल्यास फरकाची रक्कम त्वरीत भरणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच विविध शुल्काबाबत शासनाकडून / प्राधिकरणाकडून वेळोवेळी होणारे बदल बंधनकारक राहतील.



१५. नकाशात दाखविलेल्या नियोजनामध्ये पूर्व परवानगीशिवाय कोणतेही बदल करु नये. तसेच इमारती बांधकाम करतानाची देखरेख (Supervision) हे सुशिक्षित तज्ज अभियंत्यामार्फत करणेची व गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) ची जबाबदारी संपूर्णपणे विकसक/ वास्तुविशारद यांची राहील.
१६. प्रस्तुत बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर परवानाधारक / भूखंडधारक यांनी जागेवर खालील प्रमाणे माहिती दर्शविणारा फलक लावावा.
- अ. भूखंडधाराकाचे / परवानाधारकाचे (विकसक / वास्तु विशारद) नाव व पत्ता.  
 ब. भूखंड क्रमांक त्याच्या हद्दी व सभोवतालची माहिती नमूद करणे.  
 क. बांधकाम आरंभ प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक  
 ड. एकूण मंजूर बांधकाम क्षेत्र / मजले.
१७. विक्री घटक इमारतीमधील बाल्कनी बांधकाम क्षेत्र तसेच Refuge area क्षेत्र बंद करणे अनुज्ञेय नाही त्या कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात.
१८. बेसमेंटचा वापर Not for habitation purpose व केवळ परवानगी प्राप्त वाहनतळासाठी अनुज्ञेय आहे. सदरहू बेसमेंट वापरण्याबाबत उल्लेख फलकावर ठळक अक्षरात नमूद करण्यात यावा. त्याचे रहिवासी / व्यापारी वापरास प्रतिबंध राहील. बेसमेंटसाठी पुरेशा प्रमाणात वायु विजनाची सोय नैसर्गिकरित्या अथवा मेक्निकल पद्धतीने करणे बंधनकारक राहील. तसेच इमारतीमधील प्रस्तावित रॅम्पचा स्लोप किमान १:१० इतका असणे आवश्यक राहील.
१९. आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार प्रस्तावित बांधकाम हे भूकंप विरोधक (Earthquake Resistant) पद्धतीने होईल, याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक / वास्तुविशारद यांची राहील. याबाबत Structural Designer यांचे प्रमाणपत्र हे जोते तपासणी पूर्वी सादर करण्यात यावे.
२०. फायर एस्केप जिना (safety stop door सह) बाहेरील बाजूस उघडेल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच इमारतीमधील प्रस्तावित लॉफ्टची उंची (Head room) १.५० मीटरचे मर्यादित तसेच क्षेत्र ३३% / ५०% मर्यादित ठेवण्यात यावे.
२१. विक्री घटक इमारतीसाठी स्थावर संपदा अधिनियम २०१६ (RERA ACT) च्या हस्तांतरीत कारणात आहेत.
२२. योजनेच्या रेखांकनातील रस्ते, खुली जागा (DCPR मधील तरतुदीनुसार), सार्वजनिक वापराचे वाहनतळ सर्व रहिवाशांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
२३. मं.वि.यो. तील रस्तारूंदी क्षेत्र, आरक्षणांतर्गत ३३% क्षेत्र पुणे म.न.पा.कडे त्वरीत हस्तांतरीत करण्यात यावे. याशिवाय टप्पेनिहाय टिडीआर आणि भोगवटा पत्र अनुज्ञेय होणार नाही.
२४. योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी (physically disable persons) आवश्यक त्या सोयी सुविधा बांधकामामध्ये उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी विकसकाची राहील.
२५. सदरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना/नोंदणी ३० दिवसांमध्ये करण्यात यावी.
२६. सिमाभिंत / संरक्षक / प्रतिधारक भिंत ही तज्ज आर.सी.सी सल्लागाराकडून प्रचलित भारतीय मानक आय.एस.४५६-२०००, आय.एस.१४४४८-१९९८ व अनुषंगिक इतर



मानांकामधील तरतुदीनुसार डिझाईन करून घेवून भारत राष्ट्रीय भवन निर्माण संहिता (नेशनल बिल्डिंग कोड) मधील तरतुदीनुसार तज्ज्ञ सल्लागाराचे देखरेखीखाली करण्यात याव्यात. सिमाभिंत आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर मध्ये व संरक्षक / प्रतिधारक भिंत ही आर.सी.सी. मध्येच इमारत विकसनाचे कोणतेही काम करण्यापूर्वी बांधण्यात याव्यात. तसेच लगतच्या बांधकाम / विकसनाचा विचार करून सदर मिळकतीचे तळघराचे कामाचे स्ट्रक्चरल कन्सलटंट कडून डिझाईन ड्रॉईंग घेवून काम करण्यात यावे.

२७. योजनेतील प्रत्येक इमारतीच्या बाहेरील बाजूचा (सामासिक अंतरामधील) एक मी. रुंदीचा समांतर भाग paved असणे बंधकनकारक राहील.
२८. प्रस्तुत प्रकरणी इमारतीची बहुमजली उंची विचारात घेता Aviation Authority अथवा Survey Of India कडील ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.
२९. विषयांकित योजनेतील एक पुनर्वसन रहिवासी गाळा Sample Flat म्हणुन पाहणीसाठी, आर.सी.सी. वीट बांधकाम पुर्णत्वापोटीचा टी.डी.आर. मागणीपूर्वी पूर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहील.
३०. सदरची झोपडपट्टी पुनर्वसन योजना एकुण पुर्ण सदनिका संख्येनुसार मुळ बांधकाम परवानगी दिनांकापासुन १८ महिने इतक्या कालावधीमध्ये पूर्ण करणे बंधनकारक राहील.
३१. सदर योजनाक्षेत्र "Containment zone" मध्ये (कोळीड -१९ पार्श्वभूमीवर) असल्याने, त्या अनुषंगाने शासन मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्यक्ष बांधकामाबाबत कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

वरीलप्रमाणे कोणत्याही अटी / शर्तीचा भंग झाल्याचे आढळल्यास प्रस्तुतची बांधकाम परवानगी रद्दबातल ठरविण्यात येऊन विकसक / वास्तुविशारद यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

#### अ. प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी

सदर प्रकल्पाचे बांधकाम झो.पु.प्रा.ने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१, दि. १३/२/२०१४) (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१ दि. १३/२/२०१४) विहीत मुदतीत पुर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच प्रकल्पाचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बांधकामात वापरण्यात येणा-या मालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबत कसलीही तडजोड न करता बांधकाम करणेची सर्व जबाबदारी विकसकाची राहील.

#### अ. प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी

सदर प्रकल्पाचे बांधकाम झो.पु.प्रा.ने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१, दि. १३/२/२०१४) (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१ दि. १३/२/२०१४) विहीत मुदतीत पुर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच प्रकल्पाचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी बांधकामात वापरण्यात येणा-या मालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबत कसलीही तडजोड न करता बांधकाम करणेची सर्व जबाबदारी विकसकाची राहील.



ब. अग्नीशमन (Fire NOC), पर्यावरण (EC) आणि इतर नाहरकत प्रमाणपत्राबाबत.

पुर्व मंजूर बांधकाम परवानगी वेळी पुणे मनपाकडील फायर एनओसी क्र.№.no. FB/२३३ दि. ११/०४/२०१९ अन्वये ३९.३६ मी. उंचीसाठी नाहरकत प्राप्त आहे. त्यातील अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील.

प्रस्तावित Construction Area २०,०००चौ. मी. पेक्षा कमी आहे. तथापि, भविष्यात E.C. ची आवश्यकता लागल्यास पर्यावरण विभागाचे ना हरकत (E.C) सादर करणे बंधनकारक राहील.

क. भविष्यात पात्र ठरणाऱ्या तसेच अपात्र झोपडीधारकांचे सशुल्क पुर्नवसनासाठी आवश्यक त्यागाळ्यांविषयी सदर योजनेच्या संरचनेत / रस्ट्रक्चरल डिझाईनमध्ये तरतूद करणे विकसक /वास्तुविशारद यांचेवर बंधनकारक राहील.



१५०४०४०४०  
१. सहायक संचालक नगररचना  
झो.पु.प्रा. पुणे.

जा.क्र. झोपुप्रा/ससंनर/मास्टर क्र.२२०/ १३८४ /२०२०  
दिनांक- १२/११/२०२०

प्रत:-

- १) विकसक मे. राफे लकडवाला व्हेंचर्स २३४, सोमवार पेठ, राधाकृष्ण अपार्टमेंट, १ ला मजला,फ्लॅट नं.२ पुणे ४११०११.
- २) वास्तुविशारद श्री. प्रदिप पेठे, ४७१, शनिवार पेठ, पुणे - ४११०३०.
- ३) सहायक निबंधक, झोपुप्रा, पुणे.

